

कायम विना अनुदानित तत्त्वावरील नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सध्या सुरु असलेल्या विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन व्यवसाय/जादा तुकड्या सुरु करण्यांस LOI देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग
शासन निर्णय क्रमांक: आयटीसी-२२१५/प्र.क्र. ३८२/व्यशि-३,
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ११ जुलै, २०१६

संदर्भ :-

- १) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र.आयटीआय-१०९९(८८)/व्यशि-१, दि.१९ मे, २०००.
- २) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र. आयटीआय-२२१३/प्र.क्र.१४६/व्यशि-३, दि.२२ ऑगस्ट, २०१३.
- ३) शासन शुद्धीपत्रक, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, क्र.आयटीसी २२१५/ प्र.क्र.२७४/ व्यशि-३, दि. १४ सप्टेंबर, २०१५.
- ४) संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र.१२/खाऔप्रसं/मान्यता/२०१६/८७, दि. १२.०४.२०१६.

प्रस्तावना :

राज्यामध्ये नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यांस व सध्या सुरु असलेल्या विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नविन व्यवसाय/जादा तुकड्या सुरु करण्यांसाठी इच्छुक संस्थांनी संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्याकडे जुलै, २०१५ ते सप्टेंबर, २०१५ तसेच ऑक्टोबर, २०१५ ते डिसेंबर, २०१५ या तिमाही कालावधीत अर्ज सादर केले होते. संचालनालय स्तरावरील तांत्रिक छाननी समितीने सदर अर्जांची छाननी करुन त्यामध्ये पात्र ठरलेल्या संस्था तसेच जानेवारी, २०१५ ते जून, २०१५ या कालावधीत अर्ज केलेल्या संस्थांना दुसरी संधी देवून पात्र असलेल्या संस्थांबाबतचे प्रस्ताव आपल्या शिफारशीसह संदर्भीय (४) येथील पत्राद्वारे शासनास सादर केले होते. अशा प्रकारे शासनास प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर, त्यावर पुढील निर्णय घेण्याकरिता संदर्भीय (१) व (३) येथील शासन निर्णयाद्वारे गठित करण्यांत आलेल्या उच्चस्तरीय समितीची दि. ०२.०२.२०१६ रोजी बैठक आयोजित करण्यांत आली होती. सदर बैठकीमध्ये विविध मुद्द्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना समिती सदस्यांनी दिल्या. त्यानुसार विविध मुद्द्यांच्या माहितीसह दि. ०५.०४.२०१६ रोजी समितीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीतील निर्णयानुसार कायम विना अनुदान तत्त्वावर नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था

सुरु करण्यांस व विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन व्यवसाय/जादा तुकड्या सुरु करण्याच्या प्रस्तावांना इरादापत्र (LOI) देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

उच्चस्तरीय समितीच्या दिनांक ०२.०२.२०१६ तसेच दि. ०५.०४.२०१६ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक जुलै,२०१५ ते सप्टेंबर, २०१५ व ऑक्टोबर, २०१५ ते डिसेंबर, २०१५ या तिमाहीच्या कालावधीत तसेच जानेवारी, २०१५ ते जून, २०१५ या कालावधीत अर्ज केलेल्या संस्थांना दुसरी संधी दिल्यानंतर पात्र असलेल्या संस्थांचे अर्ज विचारात घेऊन सोबत जोडलेल्या सहपत्र "अ" मध्ये नमूद २४ नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आणि सहपत्र "ब" मध्ये नमूद ३५ विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन व्यवसाय/जादा तुकड्या सुरु करण्यांस कायम विना अनुदान तत्वावर खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून इरादापत्र (LOI) देण्यांत येत आहे.

अटी व शर्ती :-

- १) LOI देण्यांत आलेल्या सदर नवीन २४ संस्थांना (सहपत्र "अ") मंजूर केलेल्या नवीन व्यवसायांसाठी संस्थेने डी.जी.ई.टी., नवी दिल्लीच्या ट्रेनिंग मॅन्युअलमधील मानकानुसार आवश्यक त्या बाबींची १०० टक्के पूर्तता करून QCI मार्फत अधिस्विकृती प्राप्त करून घेऊन सदर व्यवसायांना एन.सी.व्ही.टी., नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त करून घ्यावी लागेल. तसेच एन.सी.व्ही.टी., नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झाल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून LOA प्राप्त करून घ्यावे लागेल. सदर LOA प्राप्त झाल्याशिवाय प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. अन्यथा संबंधित संस्था "महाराष्ट्र राज्यात कृषि, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यामधील अनधिकृत संस्था स्थापन करणे आणि अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम सुरु करणे (प्रतिबंध) अधिनियम, २०१३" प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.
- २) LOI देण्यांत आलेल्या सदर ३५ विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (सहपत्र "ब") मंजूर केलेल्या नवीन व्यवसायांसाठी संस्थेने डी.जी.ई.टी., नवी दिल्लीच्या ट्रेनिंग मॅन्युअलमधील मानकानुसार आवश्यक त्या बाबींची १०० टक्के पूर्तता करून QCI मार्फत अधिस्विकृती प्राप्त करून घेऊन सदर व्यवसायांना एन.सी.व्ही.टी., नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त करून घ्यावी लागेल. तसेच एन.सी.व्ही.टी., नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झाल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून LOA प्राप्त करून घ्यावे लागेल. सदर LOA प्राप्त झाल्याशिवाय प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. अन्यथा संबंधित संस्था "महाराष्ट्र राज्यात कृषि, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यामधील अनधिकृत संस्था स्थापन करणे आणि अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम सुरु करणे (प्रतिबंध) अधिनियम, २०१३" प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.
- ३) सदर संस्थांना LOA निर्गमित करतांना, त्या संस्थेने नियमानुसार सर्व बाबींची पूर्तता केली आहे किंवा नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी संचालनालयाची राहिल.

- ४) शासन निर्णय क्र.पीटीआय-१०००/२४६/व्यशि-२, दि. १५ एप्रिल,२००२ नुसार सदर नवीन मान्यता दिलेल्या संस्थेने प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी रु.१,००,०००/- (रुपये एक लांख फक्त) एवढी अनामत रक्कम संचालक (प्रशिक्षण) यांच्या पी.एल.ए. खात्यात जमा करणे अनिवार्य राहिल.
- ५) शासन निर्णय क्र.पीटीआय-१०००/२४६/व्यशि-२, दि. १५ एप्रिल,२००२ नुसार सदर विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी रु. १०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) प्रति व्यवसाय, प्रति तुकडी एवढी अनामत रक्कम संचालकांच्या पी.एल.ए. खात्यात जमा करणे अनिवार्य राहिल.
- ६) एन.सी.व्ही.टी.,नवी दिल्ली यांची संलग्नता व संचालनालयाचे LOA प्राप्त नसतांना विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत. असे अनधिकृत प्रवेश दिल्यास सदर प्रवेशित विद्यार्थ्यांना कोणत्याही समुचित प्राधिकरणाच्या परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यांत येणार नाही व त्यामुळे उद्भवणाऱ्या सदर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी संबंधित संस्थेची राहिल.
- ७) नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासंदर्भात तसेच विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवीन व्यवसाय अभ्यासक्रम/जादा तुकडी सुरु करण्यासंदर्भात वेळोवेळी निर्मित करण्यांत आलेल्या शासन निर्णयाचे / आदेशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल.
- ८) डी.जी.ई.टी.,नवी दिल्ली व राज्य शासनाने / संचालनालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे / निदेशांचे पालन न केल्यास किंवा प्रवेश, संलग्नता, परीक्षा इत्यादी बाबत कोणत्याही स्वरूपाची अनियमितता केल्यास संबंधित संस्थेस देण्यांत आलेले LOI चे आदेश तात्काळ रद्द करण्यांत येतील.
- ९) डी.जी.ई.टी.,नवी दिल्ली यांनी तसेच शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या अन्य अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल.
- १०) नवीन संस्था सुरु करण्यांसाठी तसेच विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम/जादा तुकडी सुरु करण्यासाठी LOI दिलेल्या संस्थांनी विहित अर्हताधारक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपलब्ध करणे अनिवार्य राहिल.
- ११) सदर शासन निर्णयान्वये LOI दिलेल्या नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवीन व्यवसाय/जादा तुकड्या विहितरित्या प्रत्यक्षात सुरु करण्यांत आल्या आहेत किंवा नाही याबाबतचा अहवाल संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मुंबई-१ यांनी शासनास सादर करावा.

१२) या आदेशान्वये LOI देण्यांत आलेल्या नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील नवी व्यवसाय/जादा तुकड्या या दिनांकापासून तीन वर्षे कालावधीच्या आंत प्रत्यक्षांत सुरु करणे अनिवार्य राहिल. ज्या नवीन संस्था/ अभ्यासक्रम/ जादा तुकडी या कालावधीत सुरु होणार नाहीत, त्यांना देण्यांत आलेले LOI चे आदेश रद्द करण्यांसाठी आवश्यक असलेला प्रस्ताव शासनास सादर करण्यांची जबाबदारी संचालनालयाची राहिल.

१३) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र. संकीर्ण ३३१५/प्र.क्र.१७/व्यशि-३, दिनांक १४.०५.२०१५ अन्वये निर्गमित केलेले आदेश ऑगस्ट, २०१५ या सत्रापासून होणा-या प्रवेशासाठी प्रवेश नियमावली आणि शासकीय व खाजगी औ. प्र. संस्थांना प्रशिक्षण शुल्क नियमावली लागू करण्यात आली आहे. उपरोक्त प्रमाणे सुरु होणाऱ्या नवीन अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना व सध्या सुरु असलेल्या विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी सदर आदेश लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७११९१४५६७८०३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विवेक पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- २) सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई / पुणे / नागपूर / नाशिक / औरंगाबाद व अमरावती. (संचालनालयामार्फत)
- ३) मा. मुख्यमंत्री यांचे उप सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. राज्यमंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा. प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ६) सह सचिव (व्यशि), कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ७) महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.
- ८) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.
- ९) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १०) सर्व संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी (संचालनालयामार्फत)
- ११) सर्व संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय. (संचालनालयामार्फत)
- १२) संबंधित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (संचालनालयामार्फत)
- १३) निवड नस्ती (व्यशि-३), कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई.

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक : आयटीसी-२२१५/
प्र.क्र. ३८२/व्यशि-३, दिनांक : ११ जुलै, २०१६ चे सहपत्र.

सहपत्र- "अ"

कायम विना अनुदान तत्वावर मान्यता देण्यांत आलेल्या नविन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची यादी.

अ. क्र.	खाजगी औ.प्र.संस्थेचे नांव	संस्थेस परवानगी दिलेल्या व्यवसाय / तुकड्या	
		व्यवसाय	तुकडी
१	२	३	४
विभागाचे नांव :- नाशिक			
१	राजश्री शाहू खाजगी औ.प्र.संस्था, गेट क्र.१८१ ते १९४/२ ए, युनिव्हर्सिटी मेन गेटजवळ, बांभोरी, ता. धरणगांव, जिल्हा-जळगांव.	जोडारी विजतंत्री	१ली व २री तु १ली व २री तु
२	प्रागतिक खाजगी औ.प्र. संस्था, मु.पो.बामणोद, ता.यावल, जिल्हा-जळगांव, ४२५ ५०३.	जोडारी विजतंत्री	१ली व २री तु १ली व २री तु
३	गुरुकुल खाजगी औ.प्र. संस्था, ३४/१/बी, ३४/२, फुलेनगर, मनमाड रोड, नांदगांव, ता.नांदगांव, जि. नाशिक.	विजतंत्री जोडारी	१ली व २री तु १ली व २री तु
४	हिरा खाजगी औ.प्र. संस्था, हिरा कॅम्पस श्री गजानन महाराज मंदिरा जवळ, नंदूरबार, जिल्हा-नंदूरबार.	संधाता आरेखक स्थापत्य यांत्रिक मोटारगाडी विजतंत्री कातारी	१ली तु. व २री तु. १ली तु. व २री तु. १ली तु. व २री तु. १ली तु. व २री तु. १ली तु. व २री तु.
५	श्री. साई खाजगी औ.प्र.संस्था, मु.पो. देवगांव, देवळी, (जी-१३/१५/१७) अंमळनेर, चोपडा रोड, देवळी फाटा	विजतंत्री जोडारी	१ली तु. व २री तु. १ली तु. व २री तु.
६	डॉ.मंजूर हसन अय्युबी खाजगी औ.प्र.संस्था, ७८२, खुशामदपुरा, मालेगांव, जि. नाशिक.	जोडारी विजतंत्री	१ली व २री तु १ली व २री तु
७	डॉ. भानुदास जी. डेरे खाजगी औ.प्र.संस्था, मु. कऱ्हे, पो.निमोन, ता. संगमनेर, जि. अहमदनगर	जोडारी विजतंत्री यांत्रिक मोटारगाडी संधाता	१ ली तु पहिल्या पाळीत २ री तु. दुसऱ्या पाळीत ३ री तु. तिसऱ्या पाळीत १ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत १ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत

अ. क्र.	खाजगी औ.प्र.संस्थेचे नांव	संस्थेस परवानगी दिलेल्या व्यवसाय / तुकड्या	
		व्यवसाय	तुकडी
१	२	३	४
विभागाचे नांव :- पुणे			
८	बहुजन परिवर्तन खाजगी औ.प्र.संस्था, मु.पो.पाटण, ता.पाटण, सिध्दार्थनगर, जि. सातारा	नळकारागीर	१ली तु. व २री तु.
		तारतंत्री	१ली तु. व २री तु.
विभागाचे नांव :- अमरावती			
९	भोंसला खाजगी औ.प्र. संस्था, सर्व्हे नं.६५, विलेज हिगणा बरलींगा, लिंबी फाटा, पटणी कोल्ड स्टोरेज जवळ, अकोला वाशिम हायवे, जिल्हा-अकोला.	जोडारी	१ ली व २ री तु
		विजतंत्री	१ ली व २ री तु
		यांत्रिक डिझेल	१ ली व २ री तु
		संधाता	१ ली व २ री तु
१०	श्री. रामभाऊ लिंगाडे खाजगी औ.प्र. संस्था, लिंगाडे नॉलेज पार्क, चिखली रोड, जिल्हा-बुलढाणा.	संधाता	१ ली तु पहिल्या पाळीत २ री तु. दुसऱ्या पाळीत ३ री तु. तिसऱ्या पाळीत
		जोडारी	१ ली तु पहिल्या पाळीत २ री तु. दुसऱ्या पाळीत ३ री तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
विभागाचे नांव :- नागपूर			
११	मायनींग खाजगी औ.प्र. संस्था, तुडका, ता. तुमसर, जिल्हा-भंडारा	जोडारी	१ली व २री तु
		विजतंत्री	१ली,२री,३री व ४थी तु.
१२	गुरुकुल खाजगी औ.प्र. संस्था, मु.पो.नाग्रा,गोंदिया, जिल्हा-गोंदिया.	जोडारी	१ली व २री तु
		विजतंत्री	१ली व २री तु
१३	धनंजय तीरपुडे खाजगी औ.प्र.संस्था, सावरी (लाखनी), ता.लाखनी, जिल्हा- भंडारा	जोडारी	१ली तु. पहिल्या पाळीत २ री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	१ली तु. पहिल्या पाळीत २ री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
१४	श्री. गजानन खाजगी औ.प्र.संस्था, प्लॉट नं.५३ व ७४-अ, रौनक नाका, बुटीबोरी, जि. नागपूर.	विजतंत्री	१ली,२री,३री व ४थी तु.
१५	आदित्य खाजगी औ.प्र. संस्था, प्लॉट नं. १ व २, अखिल सभगुरु जवळ, गणेशपुर,भंडारा, जि. भंडारा.	जोडारी	१ली व २री तु
		विजतंत्री	१ली व २री तु
१६	श्री. गणपती खाजगी औ.प्र. संस्था, प्लॉट नं.१९७, घाटटे नगर,पार्डी, पुनापूर रोड, भवानी मंदीर जवळ, ता.जि.नागपूर.	मेकॅनिक कॉम्प्युटर हार्डवेअर	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत

अ. क्र.	खाजगी औ.प्र.संस्थेचे नांव	संस्थेस परवानगी दिलेल्या व्यवसाय / तुकड्या	
		व्यवसाय	तुकडी
१	२	३	४
		आय.टी.अॅण्ड इ.एस.एम.	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
१७	श्री ज्ञानेश्वर ठाकरे खाजगी औ.प्र.संस्था, मु.खासरा नं.२५, मौझा झिंगाबाई टाकली, ता.नागपूर, जि. नागपूर.	जोडारी	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
१८	उमरकर खाजगी औ.प्र. संस्था, मु.सर्व्हे नं.१४३, १४४, १४५, १४६/१, ३१० पी.एच. नं.३६, थडीपौनी, ता. नारखेड, जि. नागपूर.	जोडारी	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
१९	किरण खाजगी औ.प्र. संस्था, मु.पो. नं.५, खासरा, नं.१८/२, मौझा-कलामना, ता.जि. नागपूर.	जोडारी	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
२०	आकार स्किल खाजगी औ.प्र.संस्था, सर्व्हे नं.२२१/२, प्लॉट नं.४९, मौझा, हिंगणा, जि. नागपूर.	विजतंत्री	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
२१	साई खाजगी औ.प्र. संस्था, बिल्डींग नं.९/१ बी, सीट नं.८-अ, मोर मार्केट, बजाज नगर, तुमसर, ता.तुमसर, जि.भंडारा.	जोडारी	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
२२	माऊंट खाजगी औ.प्र.संस्था, मु.पो.नंदा, ता.कोरपना, जि. चंद्रपूर.	जोडारी	१ली व २री तु
		विजतंत्री	१ली व २री तु

अ. क्र.	खाजगी औ.प्र.संस्थेचे नांव	संस्थेस परवानगी दिलेल्या व्यवसाय / तुकड्या	
		व्यवसाय	तुकडी
१	२	३	४
२३	श्री. सलासार बालाजी खाजगी औ.प्र. संस्था, अर्तुला फाटा, चंद्रपूर गुगूस रोड, जि. चंद्रपूर.	जोडारी	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	१ली तु पहिल्या पाळीत २री तु. दुसऱ्या पाळीत ३री तु. तिसऱ्या पाळीत
२४	यशोदा खाजगी औ.प्र. संस्था, सर्व्हे नं.५४/२, प्लॉट नं.४२, मौझा, वाशी, ता.समुद्रपूर, जि. वर्धा.	जोडारी	१ली व २री तु.
		विजतंत्री	१ली व २री तु.

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक : आयटीसी-२२१५/
प्र.क्र. ३८२/व्यशि-३, दिनांक : ११ जुलै, २०१६ चे सहपत्र.

सहपत्र- "ब"

कायम विना अनुदान तत्त्वावर मान्यता देण्यांत आलेल्या विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वाढीव व्यवसाय/तुकड्यांना मंजूरी देण्यांत आलेल्या संस्थांची यादी.

अ. क्र.	खाजगी औ.प्र. संस्थेचे नांव	संस्थेस परवानगी दिलेल्या व्यवसाय / तुकड्या	
		व्यवसाय	तुकडी
१	२	३	४
विभागाचे नांव :- मुंबई			
१	लालजी मेहरोत्रा टेक्नीकल इन्स्टिट्यूट खाजगी औ. प्र. संस्था, हेमा इंडस्ट्रियल इस्टेटच्या समोर, सर्वोदय नगर, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई- ४०० ०६०.	टेक्नीशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम.	१ली. तु. पहिल्या पाळीत, २री तु. दुस-या पाळीत, व ३री तु. तिस-या पाळीत
२	शारदाश्रम विद्यामंदिर खाजगी औ.प्र. संस्था, डॉ.भवानीशंकर दादरकर मार्ग, दादर (प.), मुंबई- ४०० ०२८.	विजतंत्री	१ली तु. व २री तु.
३	के.जे. सोमया खाजगी औ.प्र.संस्था, विद्याविहार, मुंबई- ४०० ०७७.	यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स	१ली. तु, २री तु. ३री तु. व ४ थी तु.
४	रामअवतार सुरजमल मोदी खाजगी औ.प्र.संस्था, बोरीगांव, पो. बोर्डी, ता.तलासरी, जि. ठाणे.	जोडारी	३ री व ४ थी तु.
विभागाचे नांव :- पुणे			
५	एम.डी.माने खाजगी औ.प्र. संस्था, मु.पो.मानेगांव, ता.पाटण, जिल्हा- सातारा.	कोपा	१ली व २री तु
६	शेठ रतनचंद सखाराम शहा खाजगी औ.प्र. संस्था, १९७, बुधवार पेठ, सम्राट चौक, सोलापूर.	जोडारी	१ली व २री तु.
		यांत्रिक डिझेल	१ली व २री तु.
७	जनता शिक्षण मंडळ खाजगी औ.प्र.संस्था, मु.पो. अर्जुनी (अर्जुननगर), ता.कागल, जि.कोल्हापूर.	विजतंत्री	३री तु. तिस-या पाळीत
		जोडारी	३री तु. तिस-या पाळीत
		संधाता	१ली पहिल्या पाळीत व २री तु दुस-या पाळीत
विभागाचे नांव :- नाशिक			
८	अहिंसा खाजगी औ.प्र. संस्था, मांडळ शिवार, धुळे रोड, दोंडाईचा ता.शिंदखेडा, जिल्हा-धुळे.	जोडारी	५वी तु. व ६वी तु. तिस-या पाळीत
		विजतंत्री	५वी तु. तिस-या पाळीत
९	श्रीमती उषाबाई शंकर पाटील खाजगी औ.प्र. संस्था, सर्व्हे नं.१९७/३, गुरुकुल समोर, जळगांव रोड, साकेगांव, ता.भुसावळ, जि. जळगांव	विजतंत्री	३री तु. तिस-या पाळीत
		जोडारी	३री तु. तिस-या पाळीत
१०	हरी ओम खाजगी औ.प्र. संस्था, कारगांव शिवार, मेडिकल कॉलेज जवळ, धुळे रोड, चाळीसगांव, ता. चाळीसगांव. जि. जळगांव	विजतंत्री	३ री व ४ थी तु.

अ. क्र.	खाजगी औ.प्र. संस्थेचे नांव	संस्थेस परवानगी दिलेल्या व्यवसाय / तुकड्या	
		व्यवसाय	तुकडी
१	२	३	४
११	आबासाहेब शिवाजीराव सिताराम पाटील खाजगी औ.प्र. संस्था, मु.चिंचपुरा, ता.धरणगांव, जि. जळगांव.	जोडारी	५वी व ६ वी तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	५वी व ६ वी तु. तिसऱ्या पाळीत
१२	सामोडे खाजगी औ.प्र. संस्था, मु.सामोडे, ता.साक्री, जि. धुळे.	जोडारी	३री तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	३री तु. तिसऱ्या पाळीत
विभागाचे नांव :- औरंगाबाद			
१३	नवनाथ खाजगी औ.प्र. संस्था, लामजना, ता. औसा, जिल्हा-लातूर-४१३५१६.	विजतंत्री	१ली व २री तु
१४	यशोदीप खाजगी औ.प्र. संस्था, गेट नं.११४, पिंपळगांव पांढरी, बीड रोड, एम.आय.डी.सी. शेद्राजवळ, जि.औरंगाबाद.	विजतंत्री	१ली व २री तु
१५	ग्रामिण अँडव्हांस खाजगी औ.प्र.संस्था, डॉ.निळेकर हॉस्पिटल,मानधने हाऊस समोर,समता कॉलनी, ता.माजलगांव, जिल्हा-बीड.	विजतंत्री	५वी व ६वी तु. तिसऱ्या पाळीत
१६	इंडियन फायर सर्व्हिस इंजि. अँड सेफ्टी मॅनेजमेंट खाजगी औ.प्र. संस्था, गेट नं.४५, प्लॉट नं.२५,२६,२७,२८ कुंभेपाल, जि. औरंगाबाद	विजतंत्री	३री व ४ थी तु.
१७	उज्ज्वल खाजगी औ.प्र. संस्था, दिघोलंबा अंबेजोगाई,ता.अंबेजोगाई, जिल्हा-बीड.	विजतंत्री	५वी, ६वी, ७ वी व ८ वी तु.
विभागाचे नांव :- नागपूर			
१८	अब्दुल मजीद खाजगी औ.प्र.संस्था,सर्व्हे नं.२३/२ए, लोणारा,जिल्हा- नागपूर.	आरेखक (स्था)	१ली,२री व ३री तु.
१९	इंस्टिट्यूट ऑफ फायर इंजिनीअरींग खाजगी औ.प्र. संस्था, ४३७/ए/१, मकरढोकाडा काटोल रोड, जि.नागपूर	फायर टेक्नॉलोजि अँड इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंट फायरमन	१ली व २री तु १ली व २री तु
२०	डॉ. अरुण मोटघरे खाजगी औ.प्र.संस्था,पाँवर हाऊस च्या समोर, कोसरा-कोंढा, ता. पवनी, जि.भंडारा.	जोडारी	५वी व ६ वी तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	५वी व ६ वी तु. तिसऱ्या पाळीत
२१	ग्लोबस खाजगी औ.प्र. संस्था,कामठी, १, अजनी,ड्रॅबन पॅलेसच्या मागे, न्यु कामठी, कामठी.	जोडारी	५वी व ६वी तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	५वी,६वी,७ वी तु. तिसऱ्या पाळीत ८वी तुकडी पहिल्या पाळीत व ९वी तुकडी दुसऱ्या पाळीत

अ. क्र.	खाजगी औ.प्र.संस्थेचे नांव	संस्थेस परवानगी दिलेल्या व्यवसाय / तुकड्या	
		व्यवसाय	तुकडी
१	२	३	४
२२	कुटेमाटेज खाजगी औ.प्र.संस्था, सर्व्हे नं. १४/२, टी.एस.नं.२६, प्लॉट नं.१,२,३,४,५,६. मंजुषा कॉलनी, स्टेशन रोड,भद्रावती, जि. चंद्रपूर- ४४२ ९०२.	विजतंत्री	३री तु. व ६वी तु. तिसऱ्या पाळीत, ४थी तु. पहिल्या पाळीत, ५वी तु. दुसऱ्या पाळीत.
		जोडारी	३री तु. व ६वी तु. तिसऱ्या पाळीत, ४थी तु. पहिल्या पाळीत, ५वी तु. दुसऱ्या पाळीत.
२३	मौदा खाजगी औ.प्र. संस्था, जयस्तंभ चौक, मौदा, ता.मौदा, जि. नागपूर.	जोडारी	५वी व ६ वी तु. तिसऱ्या पाळीत
		विजतंत्री	५वी व ६ वी तु. तिसऱ्या पाळीत
२४	मल्टी स्कील खाजगी औ.प्र. संस्था, मु.पो.विहिरगांव, ता. विहिरगांव, जि.नागपूर.	विजतंत्री	३री,४थी,५वी व ६वी तु.
		जोडारी	३री,४थी,५वी व ६वी तु.
२५	विद्याविहार खाजगी औ.प्र. संस्था, ऑरेंज प्लाझा, काटोल, ता.काटोल,जि. नागपूर	विजतंत्री	५वी,व ६वी तु. तिसऱ्या पाळीत
२६	के.सी.रोंघे खाजगी औ.प्र. संस्था, हिंणघाट, ता. हिंणघाट, जिल्हा-वर्धा.	विजतंत्री	३री व ६ वी तु. तिस-या पाळीत, ४ थी तु. पहिल्या पाळीत, ५ वी तु. दुसऱ्या पाळीत
२७	डॉ.आर.जी.भोयर खाजगी औ.प्र. संस्था, नालवाडी, बॅचलर रोड, जिल्हा-वर्धा.	विजतंत्री	५वी व ८ वी तु. दुस-या पाळीत, ६ वी व ९ वी तु. तिस-या पाळीत, ७ वी तु.पहिल्या पाळीत
२८	भैयासाहेब भोयर खाजगी औ.प्र. संस्था, पूलगांव, ता.देवळी, जिल्हा-वर्धा.	विजतंत्री	३री व ६ वी तु. तिस-या पाळीत, ४ थी तु. पहिल्या पाळीत, ५ वी तु. दुस-या पाळीत
२९	विद्यानिकेतन खाजगी औ.प्र. संस्था, बेसा चौक, नागपूर, जि. नागपूर.	विजतंत्री	४थी व ७ वी तु. पहिल्या पाळीत, ५ वी व ८ वी तु. दुसऱ्या पाळीत आणि ३री, ६वी व ९वी तु. तिसऱ्या पाळीत
३०	मेघ साई खाजगी औ.प्र. संस्था, मु.पो. डोंगरगाव, गुमगांव रेल्वे क्रॉसिंगच्या बाजुला, ता. जि. नागपूर- ४४१ १०८.	विजतंत्री	४थी तु. पहिल्या पाळीत, ५ वी तु. दुसऱ्या पाळीत, ३री व ६वी तु. तिसऱ्या पाळीत
		जोडारी	४थी तु. पहिल्या पाळीत, ५ वी तु. दुसऱ्या पाळीत, ३री व ६वी तु. तिसऱ्या पाळीत

अ. क्र.	खाजगी औ.प्र. संस्थेचे नांव	संस्थेस परवानगी दिलेल्या व्यवसाय / तुकड्या	
		व्यवसाय	तुकडी
१	२	३	४
३१	विद्यादिप खाजगी औ.प्र. संस्था, एल-१, मेन रोड, कामठी, ता. कामठी, जि. नागपूर.	विजतंत्री	३री व ४थी तु. दुसऱ्या पाळी आणि ५वी व ६वी तु. तिसऱ्या पाळीत
		जोडारी	३री व ४थी तु. दुसऱ्या पाळी आणि ५वी व ६वी तु. तिसऱ्या पाळीत
३२	संभाजी सायरे खाजगी औ.प्र. संस्था, आनंदवन चौक, बोरडा, वरोरा, जि. चंद्रपूर.	विजतंत्री	७ वी, ८ वी व ९ वी तु. तिसऱ्या पाळीत
३३	श्री. साई खाजगी औ.प्र. संस्था, प्रगती कॉलनी, जिल्हा-भंडारा.	विजतंत्री	३री, तु.
		जोडारी	३री तु.
३४	संभाजी सायरे खाजगी औ.प्र. संस्था, आनंदवन चौक, मेन रोड, वरोरा, जि. चंद्रपूर.	विजतंत्री	१० वी, ११ वी व १२ वी तु,
३५	वेदांत खाजगी औ.प्र. संस्था, मु. चंद्रभागा नाका, तिरोरा, जि. गोंदिया.	संधाता	१ ली तु पहिल्या पाळीत २ री तु. दुसऱ्या पाळीत व ३ री तु. तिसऱ्या पाळीत